



Index-II

Page 1 of 2



30/05/2024

सूची क्र.2

दुय्यम निबंधक : सह दु.नि. भिवंडी 3

दस्त क्रमांक : 5024/2024

नोंदणी :

Regn:63m

गावाचे नाव : खोशी

(1) किल्लेबाचा प्रकार	खरेदीखत
(2) नोंदवना	4900000
(3) बाजारभावा/भाडेपट्ट्याच्या बाबतिलेखपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते मसुदा करावे)	2577658
(4) मू-नामन, पोटोहिस्ता व परकमांक(असल्यास)	1) पालिकेचे नाव: ठाणे इतर वर्णन : इतर माहिती: मौजे खोशी, तालुका भिवंडी, जि. ठाणे येथील स नं 14/2/33 प्लॉट नं 30 त्याचे क्षेत्र 500 चौ वार म्हणजेच 418.00 चौरस मीटर व त्यावरील ग्रामपंचायत घर नं 2033 खोशी त्याचे क्षेत्र 500 चौ फुट म्हणजेच 46.46 चौ मीटर अशी ही मिळकत (रिसेल) ((Survey Number : 14/2/33 ;))
(5) क्षेत्रफळ	1) 4.1800 आर.चौ.मीटर
(6) आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	
(7) इस्तऐवज करून घेणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिबादिचे नाव व पत्ता.	1): नाव:- राजेंद्रप्रसाद भवरसाल बागा वय:-52; पत्ता:- प्लॉट नं:-, माळा नं:-, इमारतीचे नाव:-, ब्लॉक नं:-, रोड नं:- रा 461, सी - बिंग, 4वा मजला, आर. नं. 401, महावीर पॅलेस, ब्रह्म रोड, गोब्रुक नगर, हाफिजी बाबा दर्ग्याजवळ ठा भिवंडी जि ठाणे, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-421302 फॅ नं:-AAQPD6528E
(8) इस्तऐवज करून घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास, प्रतिबादिचे नाव व पत्ता	1): नाव:- हिरा रईमुज्जमन अन्सारी वय:-28; पत्ता:- प्लॉट नं:-, माळा नं:-, इमारतीचे नाव:-, ब्लॉक नं:-, रोड नं:- रा पर नं. 22, जम्बाद हटिलजवळ, बोधवाडा ठा भिवंडी जि ठाणे, महाराष्ट्र, ठाणे. पिन कोड:-421302 फॅ नं:-DPXPA0635C
(9) इस्तऐवज करून दिल्याचा दिनांक	30/05/2024
(10) दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	30/05/2024
(11) अनुक्रमांक, खंड व पृष्ठ	5024/2024
(12) बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	294000
(13) बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	30000
(14) शेर	

मुळ दस्तावेजाची प्रत

(इंद्रवर्धनी अ. सोनवणे)

सह दुय्यम निबंधक (वर्ग २)
भिवंडी क्र. ३, जि. ठाणे

मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-

मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :- (ii) within the limits of any Municipal Council, Nagarpanchayat or Cantonment Area annexed to it, or any rural area within the limits of the Mumbai Metropolitan Region Development Authority or any other Urban area not mentioned in sub clause (i), or the Influence Areas as per the Annual Statement of Rates published under the Maharashtra Stamp (Determination of True Market Value of Property) Rules, 1995.



Edit

Annotate

Fill & Sign

Convert

All